## T.Y.B.Com (Sem-VI) June-2023

most effective in terms of maximum inquiries for the offers made.  a) Post-test inquiry test b) Pre-test inquiry test c) Recognition test d) Port-folio test  7 is a critical evaluation of past and present sales performance of the product.  a) Sales Analysis b) Sales Forecasting c) Sales Prediction d) Market Research  8. Indian Rural Markets are growing because of a) Government support b) Changes in consumption pattern c) Growing literacy d) All of these  9 is an important factor affecting Global Marketing. a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine  10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety  11. In professional marketing research agencies, is responsible for data collection. a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Office  12 is called as Think Tank in Applied Economic Research. a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB	arketing	Research Paper - II Time: 3 Hours Marks:- 100
Q.1 (A) Select the most appropriate answer from the option given below. (Any Ten)  1. B2C distribution channel describes business transactions between manufacturer are all wholesaler b) Customer c) Target market d) Advertiser  2. Filtering the ideas to select the good ones is called as all dea generation b) Idea Screening c) Concept Testing d) Test Marketing  3. When certain emotional or personal qualities are associated with a particular brand, is called as all provide customer satisfaction b) improve quality of a product c) Integrating supply and demand management d) increase production.  5. The step in developing an advertising program is to set advertising objectives.  a) First b) Second c) Third d) Last involves running two or more ads on a limited scale to determine which i most effective in terms of maximum inquiries for the offers made.  a) Post-test inquiry test b) Pre-test inquiry test c) Recognition test d) Port-folio test c) Recognition test d) Port-folio test c) Recognition test d) Port-folio test c) Sales Prediction d) Market Research Indian Rural Markets are growing because of a) Government support b) Changes in consumption pattern c) Growing literacy d) All of these  9. is an important factor affecting Global Marketing.  a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine in privacy b) Redress c) Information d) Safety  11. In professional marketing research agencies, is responsible for data collection. a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Offic company is a part of the brand.  B) State whether the following statements are true or false: (Any 10) 1. Test marketing of a new product is done in a very large market. 2. A trademark is a part of the brand. 3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a surface and provided to recover a surface and provided to recover a surface and the recover and the pricing the firm determines the level of sal	Note:	
a) Wholesaler b) Customer c) Target market d) Advertiser  2. Filtering the ideas to select the good ones is called as a ldea generation b) Idea Screening c) Concept Testing d) Test Marketing  3. When certain emotional or personal qualities are associated with a particular brand, is called as		
a) Wholesaler b) Customer c) Target market d) Advertiser  2. Filtering the ideas to select the good ones is called as a) Idea generation b) Idea Screening c) Concept Testing d) Test Marketing  3. When certain emotional or personal qualities are associated with a particular brand, is called as a) Brand equity b) Brand personality c) Brand image d) Brand Experience  4. The purpose of supply chain management is a) Provide customer satisfaction b) improve quality of a product c) Integrating supply and demand management d) increase production.  5. The step in developing an advertising program is to set advertising objectives. a) First b) Second c) Third d) Last 6 involves running two or more ads on a limited scale to determine which i most effective in terms of maximum inquiries for the offers made. a) Post-test inquiry test b) Pre-test inquiry test c) Recognition test d) Port-folio test 7 is a critical evaluation of past and present sales performance of the product. a) Sales Analysis b) Sales Forecasting c) Sales Prediction d) Market Research 8. Indian Rural Markets are growing because of a) Government support b) Changes in consumption pattern c) Growing literacy d) All of these  9 is an important factor affecting Global Marketing. a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine 10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety 11. In professional marketing research agencies, is responsible for data collection. a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Offic 12 is called as Think Tank in Applied Economic Research. a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB	Q.1 (A	A) Select the most appropriate answer from the option given below. (Any Ten) 10
2. Filtering the ideas to select the good ones is called as a lidea generation b) Idea Screening c) Concept Testing d) Test Marketing  3. When certain emotional or personal qualities are associated with a particular brand, is called as	1.	B2C distribution channel describes business transactions between manufacturer and
2. Filtering the ideas to select the good ones is called as a lidea generation b) Idea Screening c) Concept Testing d) Test Marketing  3. When certain emotional or personal qualities are associated with a particular brand, is called as		a) Wholesaler b) Customer c) Target market d) Advertiser
3. When certain emotional or personal qualities are associated with a particular brand, is called as  a) Brand equity b) Brand personality c) Brand image d) Brand Experience  4. The purpose of supply chain management is  a) Provide customer satisfaction b) improve quality of a product c) Integrating supply and demand management d) increase production.  5. The step in developing an advertising program is to set advertising objectives. a) First b) Second c) Third d) Last  6 involves running two or more ads on a limited scale to determine which i most effective in terms of maximum inquiries for the offers made. a) Post-test inquiry test b) Pre-test inquiry test c) Recognition test d) Port-folio test  7 is a critical evaluation of past and present sales performance of the product. a) Sales Analysis b) Sales Forecasting c) Sales Prediction d) Market Research 8. Indian Rural Markets are growing because of a) Government support b) Changes in consumption pattern c) Growing literacy d) All of these  9 is an important factor affecting Global Marketing. a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine 10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is call-Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety  11. In professional marketing research agencies, is responsible for data collection. a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Offic  12 is called as Think Tank in Applied Economic Research. a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB	2.	Filtering the ideas to select the good ones is called as
a) Brand equity b) Brand personality c) Brand image d) Brand Experience  4. The purpose of supply chain management is  a) Provide customer satisfaction b) improve quality of a product c) Integrating supply and demand management d) increase production.  5. The step in developing an advertising program is to set advertising objectives. a) First b) Second c) Third d) Last  6 involves running two or more ads on a limited scale to determine which i most effective in terms of maximum inquiries for the offers made. a) Post-test inquiry test b) Pre-test inquiry test c) Recognition test d) Port-folio test  7 is a critical evaluation of past and present sales performance of the product. a) Sales Analysis b) Sales Forecasting c) Sales Prediction d) Market Research  8. Indian Rural Markets are growing because of a) Government support b) Changes in consumption pattern c) Growing literacy d) All of these  9 is an important factor affecting Global Marketing. a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine  10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety  11. In professional marketing research agencies, is responsible for data collection. a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Office  12 is called as Think Tank in Applied Economic Research. a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB  B) State whether the following statements are true or false: (Any 10)  1. Test marketing of a new product is done in a very large market. 2. A trademark is a part of the brand. 3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a	2	
a) Brand equity b) Brand personality c) Brand image d) Brand Experience 4. The purpose of supply chain management is	3.	
<ol> <li>The purpose of supply chain management is         a) Provide customer satisfaction b) improve quality of a product         c) Integrating supply and demand management d) increase production.</li> <li>The step in developing an advertising program is to set advertising objectives.         a) First b) Second c) Third d) Last</li> <li> step in developing an advertising program is to set advertising objectives.         a) First b) Second c) Third d) Last</li> <li> involves running two or more ads on a limited scale to determine which i most effective in terms of maximum inquiries for the offers made.         a) Post-test inquiry test b) Pre-test inquiry test c) Recognition test d) Port-folio test</li> <li> is a critical evaluation of past and present sales performance of the product.         a) Sales Analysis b) Sales Forecasting c) Sales Prediction d) Market Research</li> <li>Indian Rural Markets are growing because of a) Government support b) Changes in consumption pattern c) Growing literacy d) All of these</li> <li> is an important factor affecting Global Marketing.         a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine 10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety</li> <li>In professional marketing research agencies, is responsible for data collection.         a) Privacy b) Redress c) Information d) Safety</li> <li>In professional marketing research agencies, is responsible for data collection.         a) Privacy b) Redress c) Information d) Safety</li> <li>In professional marketing research agencies, is responsible for data collection.         a) Privacy b) Redress c) Information d) Safety</li> <li>In professional marketing research agencies, is responsible for data collection.         a) NCAER b) ORG c) HTA d) I</li></ol>		
c) Integrating supply and demand management d) increase production.  5. The step in developing an advertising program is to set advertising objectives.  a) First b) Second c) Third d) Last  6 involves running two or more ads on a limited scale to determine which i most effective in terms of maximum inquiries for the offers made.  a) Post-test inquiry test b) Pre-test inquiry test c) Recognition test d) Port-folio test  7 is a critical evaluation of past and present sales performance of the product.  a) Sales Analysis b) Sales Forecasting c) Sales Prediction d) Market Research  8. Indian Rural Markets are growing because of  a) Government support b) Changes in consumption pattern c) Growing literacy d) All of these  9 is an important factor affecting Global Marketing.  a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine 10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety  11. In professional marketing research agencies, is responsible for data collection.  a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Offic 12 is called as Think Tank in Applied Economic Research.  a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB  B) State whether the following statements are true or false: (Any 10)  1. Test marketing of a new product is done in a very large market.  2. A trademark is a part of the brand.  3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a	4.	The purpose of supply chain management is
5. The step in developing an advertising program is to set advertising objectives.  a) First b) Second c) Third d) Last  6 involves running two or more ads on a limited scale to determine which i most effective in terms of maximum inquiries for the offers made. a) Post-test inquiry test b) Pre-test inquiry test c) Recognition test d) Port-folio test  7 is a critical evaluation of past and present sales performance of the product. a) Sales Analysis b) Sales Forecasting c) Sales Prediction d) Market Research  8. Indian Rural Markets are growing because of a) Government support b) Changes in consumption pattern c) Growing literacy d) All of these  9 is an important factor affecting Global Marketing. a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine 10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety  11. In professional marketing research agencies, is responsible for data collection. a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Office 12 is called as Think Tank in Applied Economic Research. a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB  B) State whether the following statements are true or false: (Any 10) 1. Test marketing of a new product is done in a very large market. 2. A trademark is a part of the brand. 3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a		
objectives.  a) First b) Second c) Third d) Last  6involves running two or more ads on a limited scale to determine which i most effective in terms of maximum inquiries for the offers made.  a) Post-test inquiry test b) Pre-test inquiry test c) Recognition test d) Port-folio test  7 is a critical evaluation of past and present sales performance of the product.  a) Sales Analysis b) Sales Forecasting c) Sales Prediction d) Market Research  8. Indian Rural Markets are growing because of a) Government support b) Changes in consumption pattern c) Growing literacy d) All of these  9 is an important factor affecting Global Marketing.  a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine 10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety  11. In professional marketing research agencies, is responsible for data collection. a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Office 12 is called as Think Tank in Applied Economic Research. a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB  B) State whether the following statements are true or false: (Any 10) 1. Test marketing of a new product is done in a very large market. 2. A trademark is a part of the brand. 3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a	5	
a) First b) Second c) Third d) Last  6involves running two or more ads on a limited scale to determine which i most effective in terms of maximum inquiries for the offers made.  a) Post-test inquiry test b) Pre-test inquiry test c) Recognition test d) Port-folio test  7 is a critical evaluation of past and present sales performance of the product.  a) Sales Analysis b) Sales Forecasting c) Sales Prediction d) Market Research  8. Indian Rural Markets are growing because of  a) Government support b) Changes in consumption pattern c) Growing literacy d) All of these  9 is an important factor affecting Global Marketing.  a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine 10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety  11. In professional marketing research agencies, is responsible for data collection.  a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Office 12 is called as Think Tank in Applied Economic Research.  a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB  B) State whether the following statements are true or false: (Any 10)  1. Test marketing of a new product is done in a very large market.  2. A trademark is a part of the brand.  3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a support of the product is done in a very large market.	3.	
<ul> <li>6involves running two or more ads on a limited scale to determine which i most effective in terms of maximum inquiries for the offers made.  a) Post-test inquiry test b) Pre-test inquiry test c) Recognition test d) Port-folio test</li> <li>7 is a critical evaluation of past and present sales performance of the product.  a) Sales Analysis b) Sales Forecasting c) Sales Prediction d) Market Research</li> <li>8. Indian Rural Markets are growing because of a) Government support b) Changes in consumption pattern c) Growing literacy d) All of these</li> <li>9 is an important factor affecting Global Marketing.  a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine 10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety</li> <li>11. In professional marketing research agencies, is responsible for data collection.  a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Office 12 is called as Think Tank in Applied Economic Research.  a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB</li> <li>B) State whether the following statements are true or false: (Any 10)  1. Test marketing of a new product is done in a very large market.  2. A trademark is a part of the brand.  3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover an analysis of the brand.</li> </ul>		
a) Post-test inquiry test b) Pre-test inquiry test c) Recognition test d) Port-folio test  7 is a critical evaluation of past and present sales performance of the product.  a) Sales Analysis b) Sales Forecasting c) Sales Prediction d) Market Research  8. Indian Rural Markets are growing because of a) Government support b) Changes in consumption pattern c) Growing literacy d) All of these  9 is an important factor affecting Global Marketing.  a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine  10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety  11. In professional marketing research agencies, is responsible for data collection.  a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Office 12 is called as Think Tank in Applied Economic Research.  a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB  B) State whether the following statements are true or false: (Any 10)  1. Test marketing of a new product is done in a very large market.  2. A trademark is a part of the brand.  3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a support of the product is done in a very large market.	6.	involves running two or more ads on a limited scale to determine which is
c) Recognition test d) Port-folio test  7 is a critical evaluation of past and present sales performance of the product.  a) Sales Analysis b) Sales Forecasting c) Sales Prediction d) Market Research  8. Indian Rural Markets are growing because of  a) Government support b) Changes in consumption pattern c) Growing literacy d) All of these  9 is an important factor affecting Global Marketing. a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine  10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety  11. In professional marketing research agencies, is responsible for data collection. a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Office  12 is called as Think Tank in Applied Economic Research. a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB  B) State whether the following statements are true or false: (Any 10)  1. Test marketing of a new product is done in a very large market. 2. A trademark is a part of the brand. 3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a		most effective in terms of maximum inquiries for the offers made.
7 is a critical evaluation of past and present sales performance of the product.  a) Sales Analysis b) Sales Forecasting c) Sales Prediction d) Market Research  8. Indian Rural Markets are growing because of  a) Government support b) Changes in consumption pattern c) Growing literacy d) All of these  9 is an important factor affecting Global Marketing.  a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine  10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety  11. In professional marketing research agencies, is responsible for data collection.  a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Office  12 is called as Think Tank in Applied Economic Research.  a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB  B) State whether the following statements are true or false: (Any 10)  1. Test marketing of a new product is done in a very large market.  2. A trademark is a part of the brand.  3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a		a) Post-test inquiry test b) Pre-test inquiry test
a) Sales Analysis b) Sales Forecasting c) Sales Prediction d) Market Research  8. Indian Rural Markets are growing because of		
<ul> <li>8. Indian Rural Markets are growing because of</li></ul>	<i>⊗</i> 7.	is a critical evaluation of past and present sales performance of the product.
a) Government support b) Changes in consumption pattern c) Growing literacy d) All of these  9 is an important factor affecting Global Marketing. a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine 10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety  11. In professional marketing research agencies, is responsible for data collection. a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Office 12 is called as Think Tank in Applied Economic Research. a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB  B) State whether the following statements are true or false: (Any 10) 1. Test marketing of a new product is done in a very large market. 2. A trademark is a part of the brand. 3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a		
d) All of these  9 is an important factor affecting Global Marketing. a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine 10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety  11. In professional marketing research agencies, is responsible for data collection. a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Office 12 is called as Think Tank in Applied Economic Research. a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB  B) State whether the following statements are true or false: (Any 10) 1. Test marketing of a new product is done in a very large market. 2. A trademark is a part of the brand. 3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a	8.	
<ul> <li>9is an important factor affecting Global Marketing. <ul> <li>a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income</li> <li>c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine</li> </ul> </li> <li>10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to</li></ul>		
a) Exchange Rate Fluctuations b) Domestic per Capita Income c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine 10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is calle Right to		
c) Changing demand of local consumers d) Government policies for local busine  10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is calle Right to	9.	
10. The respondent's right to be protected from psychological and physical harm is called Right to		
Right to a) Privacy b) Redress c) Information d) Safety  11. In professional marketing research agencies, is responsible for data collection.  a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Offic  12 is called as Think Tank in Applied Economic Research.  a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB  B) State whether the following statements are true or false: (Any 10)  1. Test marketing of a new product is done in a very large market.  2. A trademark is a part of the brand.  3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a	10	
<ul> <li>11. In professional marketing research agencies, is responsible for data collection. <ul> <li>a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Offic</li> <li>12 is called as Think Tank in Applied Economic Research.</li> <li>a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB</li> </ul> </li> <li>B) State whether the following statements are true or false: (Any 10) <ul> <li>1. Test marketing of a new product is done in a very large market.</li> <li>2. A trademark is a part of the brand.</li> <li>3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a sales of the product is done.</li> </ul> </li> </ul>		Right to
a) Research Director b) Fieldwork Director c) Financial Director d) Client Offic  12 is called as Think Tank in Applied Economic Research.  a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB  B) State whether the following statements are true or false: (Any 10)  1. Test marketing of a new product is done in a very large market.  2. A trademark is a part of the brand.  3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a		
12 is called as Think Tank in Applied Economic Research.  a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB  B) State whether the following statements are true or false: (Any 10)  1. Test marketing of a new product is done in a very large market.  2. A trademark is a part of the brand.  3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a	6 11.	
a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB  B) State whether the following statements are true or false: (Any 10)  1. Test marketing of a new product is done in a very large market.  2. A trademark is a part of the brand.  3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a	200	
B) State whether the following statements are true or false: (Any 10)  1. Test marketing of a new product is done in a very large market.  2. A trademark is a part of the brand.  3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a	12	
<ol> <li>Test marketing of a new product is done in a very large market.</li> <li>A trademark is a part of the brand.</li> <li>In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a</li> </ol>		a) NCAER b) ORG c) HTA d) IMRB
<ol> <li>Test marketing of a new product is done in a very large market.</li> <li>A trademark is a part of the brand.</li> <li>In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a</li> </ol>		
<ul><li>2. A trademark is a part of the brand.</li><li>3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a</li></ul>	B) St	ate whether the following statements are true or false: (Any 10)
3. In Break-even pricing the firm determines the level of sales needed to recover a	1.	Test marketing of a new product is done in a very large market.
variable and fixed cost.	3.	
		variable and fixed cost.

54776390891432A8D38E46B28E63EC4E

4. Personal selling is the most effective tool at later stage of buying process. 5. In co-incidental surveys, consumers are informed to record the details of advertisements they watch or read. 6. Inventory has no impact of supply chain. 7. Census Survey is one of the sources of collecting rural markets data. 8. Global Marketing Research is useful for multinational companies. 9. Market Research is a part of sales research. 10. Professional Research organizations offer only research services. 11. Nielson is a global marketing research firm. 12. The cost of conducting research by outside agency is expensive compared to maintaining a separate marketing research department. Q2. Answer any two of the following a) Explain briefly any four methods of conducting product research? b) What are the components of a brand? c) Explain features of price research. Explain external factors that influence pricing. Q.3. Answer **any two** of the following 15 a) Explain briefly with the help of a diagram the different types of distribution channel. b) What does advertising research mean? Describe the scope of advertising research. c) What is consumer research? Explain its objectives Q. 4 Answer **any two** of the following 15 a) What is Sales Research? Explain its significance in an organization. b) What is Rural Marketing Research? Discuss do's and don'ts in Rural Marketing Research. c) Explain the concept and scope of Global Marketing Research Q5. Answer **any two** of the following 15 a) What are the issues involved in organising marketing research activities? b) Discuss the merits and demerits of professional marketing research agencies. c) Write a note on services offered by Indian Marketing Research Bureau (IMRB) and Operations Research Group (ORG) Q6 Write a short note (Any four) 20 a) Product Modification b) Packaging Research

- c) Elements of promotion
- d) Pre-testing methods
- e) Methods of Sales Forecasting
- f) In-house Marketing Department

Page 2 of 5

## मराठी भाषांतर

		वेळ- ३ तास		गुण-१००	
ਸਕਤਾ: % ਸਕੀ ਸਾ	श्न सोडविणे अनिवार्य			200 //2°	\$
	त्र साडायण जानवाय कडील अंक प्रश्नांचे गुण				
प्र.क्र.१ (अ) खालील पर्याय	ातून सर्वात योग्य उत्त	ार निवडा. <b>(कोण</b> ते	।ही दहा)		80
	ारण चॅनेल; निर्माता <sup>ः</sup>			त्रव्यवहारांचे वर्णन	करते.
	।।ऊक विक्रेता ब) ग्राह		3 1 (3)		
	<sub>ल्पिना</sub> निवडण्यासार्ठ			201	
	ल्पना निर्मिती ब) कल	. (5)		Λ. Ο Θ	
३. जेव्हा विधि	शेष्ट भावनिक किंवा	वैयक्तिक गुण एख	ाद्या विशिष्ट ब्रॅड <b>श</b> ि	। (मुद्रा) संबंधित अ	गसतात तेव्हा
त्याला	असे म्हणतात				
अ) ब्रँड	ह इक्विटी(महती) ब) ब्रँ	ाँड व्यक्तिमत्व क) :	ब्रँड प्रतिमा ड) ब्रँड	अनुभव	
४. पुरवठा सा	खळी व्यवस्थापनाचा	उद्देश	आहे.		67
	कांचे समाधान ब) उल्	~ ~ ·			
क) पुरव	त्रठा आणि मागणी व्य	वस्थापनाचे एकर्त्र	किरण करणे ड) उत्	गादन वाढवणे.	9
५. जाहिरात व	कार्यक्रम विकसित कर <sup>ा</sup>	ण्याची	_ पायरी म्हणजे ज	ाहिरात उद्दिष्टे निश्रि	घत करणे.
अ) पहि	हेली ब) दुसरी क) तिस	ारी ड) शेवटची			
	ल्या योजनेची चौकर्श			, , ,	
अंतर्ग	साठी मर्यादित प्र त केले जाते.				र करणे असे
अ) चान	वणी नंतरची चौकशी	चाचणी ब) पूर्व न	वाचणी चौकशी चा <sup>.</sup>	चणी	
क) ओळ	ठख चाचणी ड) पोर्ट-	फोलिओ चाचणी			
७ हे	उत्पादनाच्या भूतका	ळातील आणि वर्त	मान विक्री कार्यक्षम	तेचे गंभीर मूल्यांकन	न आहे.
अ) विब्र	ी विश्लेषण ब) विक्री	अंदाज क) विक्री अ	<mark>गंदाज ड) बाजार</mark> संः	शोधन	
Z	मुळे भारतीय ग्रामीण	बाजार वाढत आहे	हेत.		
अ) सरव	कारी मदत ब) उपभोग	ग पद्धतीत बदल व	क) वाढती साक्षरता	ड) हे सर्व	
\$\ \ship\ \\ \ship\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \	हा जागतिक विपणन	प्रभावित करणारा	एक महत्त्वाचा घट	क आहे.	
	् नेमय दर चढउतार ब		7-	`	
	निक ग्राहकांची बदल	10		ी सरकारी धोरणे	
-97	:दात्याच्या मानसिक	^(0)			अधिकाराला
	धिकार म्हणतात.	-117	e Gunda a	var i ev 11:41	-1194 (11 (11)1
	ावकार <del>-</del> हजतात. ानीयता ब) निवारण व	क्र) मानिती ह्र) सर्	<b>त्था</b>		
અ) ગાવ	नायता का निवारण	भग माहिता ड) सुर	्प।		

15825

११. व्यावसायिक विपणन संशोधन संस्थांमध्ये, माहिती गोळा करण्याची जबाबदारी 🔼 यांची असते अ) संशोधन संचालक ब) फील्डवर्क संचालक क) आर्थिक संचालक ड) ग्राहक अधिकारी १२. \_\_\_\_ ला उपयोजित (applied) आर्थिक संशोधनात थिंक टॅंक म्हणतात. अ) NCAER ब) ORG क) HTA ड) IMRB ब) खालील विधाने सत्य किंवा असत्य आहेत हे सांगा: (कोणतेही दहा) १. नवीन उत्पादनाची चाचणी मोठ्या बाजारपेठेत केली जाते. २. ट्रेडमार्क हा ब्रॅंडचा एक भाग आहे. ३. ब्रेक-इव्हन (नफा-तोटा बिंदु) किंमती अंतर्गत; संस्था सर्व चल आणि स्थीर खर्च वसुल करण्यासाठी आवश्यक असलेल्या विक्रीची पातळी निर्धारित करते. ४. खरेदी प्रक्रियेत नंतरच्या टप्प्यावर वैयक्तिक विक्री हे सर्वात प्रभावी साधन आहे. ५. योगायोग/प्रासंगिक सर्वेक्षणात, ग्राहकांना ते पाहतात किंवा वाचत असलेल्या जाहिरातींचे तपशील नोंद करण्यास सांगितले जाते. ६. माल साठ्यावर पुरवठा साखळी चा कोणताही परिणाम होत नाही. ७. जनगणना सर्वेक्षण हे ग्रामीण बाजारपेठेची माहिती गोळा करण्याचा एक स्रोत आहे ८. जागतिक विपणन संशोधन बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी उपयुक्त आहे. ९. बाजारपेठ संशोधन हा विक्री संशोधनाचा एक भाग आहे. १०. व्यावसायिक संशोधन संस्था फक्त संशोधन सेवा देतात. ११. निल्सन ही जागतिक विपणन संशोधन संस्था आहे. १२. बाहेरील एजन्सीद्वारे संशोधन आयोजित करण्याचा खर्च वेगळा (स्वतंत्र) विपणन संशोधन विभाग राखण्याच्या तुलनेत महाग आहे. प्र.क्र.२ खालील पैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे द्या १५ अ) उत्पादन संशोधन करण्याच्या चार पद्धती थोडक्यात सांगा? ब) ब्रँडचे (मुद्रा) वेगवेगळे घटक कोणते आहेत ते सांगा. क) किंमत संशोधनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. किंमतीवर परिणाम करणारे बाह्य घटक स्पष्ट करा. प्र.क्र.३ खालील पैकी कोणत्याही दोनच प्रश्नांची उत्तरे द्या १५ अ) आकृतीच्या मदतीने वितरण साखळ्यांचे विविध प्रकार थोडक्यात स्पष्ट करा ब) जाहिरात संशोधन म्हणजे काय? जाहिरात संशोधनाच्या व्याप्तीचे वर्णन करा. क) ग्राहक संशोधन म्हणजे काय? त्याची उद्दिष्टे स्पष्ट करा प्र.क्र.४ खालील पैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे द्या १५ अ) विक्री संशोधन म्हणजे काय? व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने त्याचे महत्त्व स्पष्ट करा. ब) ग्रामीण विपणन संशोधन म्हणजे काय? ग्रामीण विपणन संशोधन करतांना; काय करावे आणि काय करू नये याविषयी चर्चा करा क) जागतिक विपणन संशोधनाची संकल्पना आणि व्याप्ती स्पष्ट करा

Page 4 of 5

## प्र.क्र.५ खालील पैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे द्या

24

- अ) विपणन संशोधन कार्याचे संघटन करताना कोणत्या समस्यांचा जाणवतात.
- ब) व्यावसायिक विपणन संशोधन संस्थांचे (Professional) गुण आणि दोष यांची चर्चा करा.
- क) इंडियन मार्केटिंग रिसर्च ब्युरो (IMRB) आणि ऑपरेशन्स रिसर्च ग्रुप (ORG) द्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांवर विस्तृत टीप लिहा

## प्र.क्र.६ थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही चार)

े२ (

- अ) उत्पादन बदल
- ब) पॅकेजिंग/संवेष्टन संशोधन
- क) विक्रय वृद्धी योजनेचे (Promotion) घटक
- ड) पूर्व-चाचणी पद्धती
- ई) विक्री अंदाज पद्धती
- फ) अंतर्गत विपणन संशोधन विभाग (In-house)

15825